

गै.अ. यांचे साक्षदार क्रं.२ यांची शपथेवर उलटतपास अँड. श्री.पाटील

तक्रारदारातर्फे :-

०४. दि.२९/०७/२०१० रोजीचे मला सामनेवाला यांचे कडुन प्राप्त झालेले अतीरिक्त कार्यभार सुपुर्द करण्याचे पत्र मी अभिलेखावर दाखल केलेले नाही. मी सामनेवालावडे कधी रूजु झालो त्याबाबत रूजु प्रतीवेदन अभिलेखावर दाखल केले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गडचांदुर यांनी पंचनामा करीता येण्यासाठी स्वतंत्र पत्र दिलेले नाही. पंचनामा करतेवेळी मी मुख्य कार्यालयाच्या पथकाने हॉलमध्ये उघडयावर ठेवलेले रेकॉर्ड हे एकत्र केले व त्याचा पंचनामा केला. हे म्हणणे खरे आहे की, पंचनामा करतांना मी स्वतः काही केले नाही.

प्रश्न:— रेकॉर्ड उघडयावर ठेवले होते म्हणजे नेमके काय.

उत्तर:— रेकॉर्ड हा व्हरांडयामध्ये अस्ताव्यस्त पडला होता.

०५. नि.यु.२८ वर रेकॉर्ड बँकेच्या हॉलमध्ये अस्ताव्यस्त उघडयावर पडलेला होता असे नमुद केलेले नाही. पंचनामा करण्याकरीता मी कोणत्या तारखेला गेलो होते हे मला नेमके आठवत नाही. रेकॉर्ड हा अस्ताव्यस्त कधीपासुन पडलेला होता हे मला सांगता येणार नाही. सदर रेकॉर्ड हा त्याठिकाणी कधीपासुन पडलेला होता याबाबत मी माहिती घेतलेली नव्हती. ज्यादिवशी मी पंचनामा करीता गेलो त्याच दिवशी मी व्यवस्थापक पदाचा पदभार घेतला होता. साक्षीदार पुन्हा सांगतो की, त्यादिवशी मी रूजु झालो होतो व रूजु झाल्यानंतर पंचनामा झालयावर मी पदभार स्विकारला. हे म्हणणे खरे आहे की, ज्यावेळी पंचनामा झाला त्यावेळी मी सामनेवाला पतसंस्थेचा पदभार स्विकारला नव्हता.

०६. हे म्हणणे खरे नाही की, माझे शपथपत्रात परीछेद क्रं.२ मध्ये नमुद केलेल्या विविध रक्कम हया अंकेक्षण अहवालावरून नमुद केलेल्या आहे.

प्रश्न— पदभार स्विकारल्या नंतर रोकड पुस्तक पडताळणी करण्याचे निर्देश तुम्हाला कोणत्या अधिका—याने दिले होते.

उत्तर— मला रोकड पुस्तक पडताळणी करण्याचे निर्देश दिलेले नव्हते. तर रोकड पुस्तक लिहण्याचे निर्देश दिले होते.

०७. आता मला माझे शपथपत्र दाखविण्यात आले. त्यामध्ये परीछेद क्रं.२ मध्ये पहिल्या ओळीत मी रोकड वही तपासण्यात आले असे नमुद करण्यात आले आहे. साक्षीदार स्वतः सांगतो की, सदर ओळीमध्ये लिहिलेला तपासणी हा शब्द पाहणी करण्याचे उद्देशाने नमुद केलेला आहे. हे म्हणणे खरे आहे की, मल रोकडवही तपासणी करण्याचे अधिकार नव्हते. तक्रारकर्ता हा सामनेवाला पतसंस्थेमध्ये कधीपासुन कधी पर्यंत काम करीता होता हे मला माहिती नाही. मी पदभार स्विकारल्यानंतर सामनेवाला संस्थेच्या रेकॉर्डचरी पाहणी केली होती. हे म्हणणे खरे आहे की, तक्रार कर्त्याने दि.२९/०७/२०१० पर्यंत कामगिरी केली होती.

०८. आता मला नि.सि.६३ वरील रोकडवही दाखविली. हे म्हणणे खरे आहे की, सदर रोकडवहीमध्ये ते संस्थेचे रोकडवही असल्या संदर्भात तसे प्रमाणपत्र त्यात नमुद नाही. हे म्हणणे खरे आहे की, संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक रोकडवहीच्या सुरूवातीच्या पहिल्या पानावर सदर रोकडवहीमध्ये किती पाने आहेत याबाबत प्रमाणपत्र लिहीले जाते. व त्यावर संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापक सही करून तसे संस्थेचा शिक्का लावतात. हे म्हणणे खरे आहे की, नि. सि.६१ सि.६३ वरील रोकडवहीत पान क्रं.१ वर दि.३१/०३/२०१० चे पहिली नोंद दिसुन येते. आता मला पान क्रं. ३ दाखविले त्यावर दि.३०/०६/२००९ रोजीचे नोंद दिसुन येते. हे म्हणणे खरे आहे की, पान क्रं.५ वर दि.२९/०६/२००९ ची नोंद दिसुन येते. व पान

क्रं.६ वर दि.३०/०६/२००९ रोजीची नोंद दिसुन येते. हे म्हणणे खरे आहे की, पान क्रं.७ वर नि.सि.६३ चे पान क्रं. ७ वर दि. २७/०७/२००९ ची नोंद दिसुन येते. हे म्हणणे खरे आहे की, पान क्रं.८वर दि.१६/०७/२००९,१७/०७/२००९,व २१/०७/२००९ अशा नोंदी घेतलेल्या दिसुन येतात.

०९. हे म्हणणे खरे आहे की, नि.सि.६३ पान क्रं.९ वरती दि. २१/०७/२००९,२२/०७/२००९,२३/०७/२००९,२७/०८/२००९ अशा नोंद दिसुन येतात. हे म्हणणे खरे आहे की, सदर पान क्रं. ९ वरती मागील शिल्लक, दैनिक आवक व अखेर शिल्लक याचे बाबतीत कोणताही मजकुर नमुद केलेला नाही. हे म्हणणे खरे आहे की, पान क्रं. १,ते८वर सुध्दा मागील शिल्लक, दैनिक आवक व अखेर शिल्लक याचे बाबतीत कोणताही मजकुर नमुद केलेला नाही. हे म्हणणे खरे आहे की, सदर पान क्रं. १ ते ९ वरील नोंदीला संस्थेच्या अध्यक्षांनी प्रमाणीत केले नाही. हे म्हणणे खरे आहे की, १, एप्रिल ते ३१, मार्च असे आर्थिक वर्षामध्ये रोकडवही लिहिली जाते. हे म्हणणे खरे नाही की, ज्यादिवशी रोकड व्यवहार नसतो त्यादिवशी रोकडवही मध्ये मागील शिल्लक दैनिक आवक व अखेरची शिल्लक याची नोंद घेतली जाते. हे म्हणणे खरे आहे की, ज्यादिवशी व्यवहार नसतो त्यादिवशी रोकडवही लिहिल्या जात नाही असे माझे म्हणणे आहे. हे म्हणणे खरे आहे की, चालु दिवशी रोकड व्यवहार न झाल्यास अखेरची शिल्लक नमुद केली जाते.

१०. हे म्हणणे खरे आहे की, संस्थेचे व्यवस्थापक किंवा अध्यक्ष रोकडवडीमध्ये सही व शिक्का मारून नोंदी प्रमाणीत करतात. हे म्हणणे खरे आहे की, रोकड वहीमधील नोंदी ह्या सलग एका मागोमाग तारखे प्रमाणे घ्यावे लागतात. हे म्हणणे खरे आहे की, नि. सि.६३ वर तारीख अनुक्रम सोडुन मागे—पुढे घेतलेल्या नोंद ह्या नियमानुसार बरोबर नाही. नि.सि.६३ चे पान क्रं.१० व ११ वर नमुद

सहा.निबंधक, सहकारी संस्था राजुरा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपुर, जिल्हा देखरेख सहकारी संस्था चंद्रपुर यांचे आदेशाबाबत नमुद केलेले आहे परंतु ते आदेश अभिलेखावर दाखल केलेले नाही. दि.२७/०८/२००९ ची रोकडवही नि.सि.६३ च्या पान क्रं.९ वरच्या शेवटच्या नोंदीनंतर दि. २७/०७/२०१० रोजीची नोंद पान क्रं. १० वर का घेण्यात आलेली आहे. याचे कारण मला सांगता येणार नाही.

११. दि.२८/०८/२००९ ते दि.२६/०७/२०१० या कालावधीत सामनेवाला पतसंस्थेमध्ये रोकडचा व्यवहार झाला किंवा नाही हे मला सांगता येणार नाही. आता मला नि.सि.६४ रोकडवहीतील पान क्रं.५५ दाखविले त्यामध्ये सदर पानावर रोकड व्यवहाराची नोंद आहे. हे म्हणणे खरे आहे की, सदर पानावर दि. ७/०८/२००९,८/८/२००९,२९/८/२००९,४/९/२००९ या तारखेच नोंदी आहे. हे म्हणणे खरे आहे की, रोकड वहीतील पाने नोंदी घेउन संपल्यानंतर नविन रोकड वही तयार करून त्यामध्ये पुढील नोंद घेतल्या जाते. हे म्हणणे खरे आहे की, जुने रोकडवहीची पुर्ण पाने संपल्यानंतर नविन रोकडवहीमध्ये सलग नोंद घेतल्या जातात. हे म्हणणे खरे आहे की, जुनी रोकडवहीची पुर्ण पाने संपल्यानंतर अगोदरच्या रोकडवहीत शिल्लक पाने असल्यात त्यात नोंदी घेण्याची पध्दत नाही.

उलटतपास सामनेवाला विधिज्ञ यांच ेतोंडी विनंती वरून पुढील तारखेपर्यंत तहकुब करण्यात आला.

उलटतपास तहकुब

श्रवणोत्तर स्वीकृत

स्वा/—

(अ. दा. तिडके)

न्यायाधीश

दि. १४.०१.२०२६.

कामगार न्यायालय, चंद्रपुर

